

महाराष्ट्र राज्यातील अत्युच्च गुणवत्ताधारक
खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती
देण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांक: खेआक्ष-१५२२/प्र.क्र.०६/क्रीयुसे-२
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२
तारीख: २५ सप्टेंबर, २०२४

वाचा -

शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र.खेआक्ष-१५२२/प्र.क्र.०६/क्रीयुसे-२,
दिनांक ०९/०७/२०२४

प्रस्तावना :-

राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत सुधारित धोरण, त्यासंदर्भातील कार्यपद्धती व निकष दिनांक ०९/०७/२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहेत. सदर धोरणातील काही तरतुदींमध्ये सुधारणा करण्याची व काही तरतुदी नव्याने अंतर्भूत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय -

उपरोक्त संदर्भाधीन दिनांक ०९/०७/२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्र.३ येथे खालील तरतुदीचा समावेश करण्यात येत आहे -

सदर धोरण लागू होण्यापुर्वी थेट नियुक्तीसाठी तत्कालीन क्रीडा अर्हतेनुसार अर्ज केलेल्या खेळाडूने, या धोरणानुसार विहित केलेली क्रीडा अर्हता प्राप्त केली असल्यास, अशा खेळाडूंना सदर क्रीडा अर्हतेच्या अनुषंगाने थेट नियुक्तीसाठी नव्याने अर्ज करण्याची मुभा असेल.

२. दिनांक ०९/०७/२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील **मुद्दा क्र.४ - थेट नियुक्तीसाठी पात्र खेळ व अनुषंगिक बाबी मधील अ.क्र.१** मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे -

१) ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये समाविष्ट असलेले खेळ, थेट नियुक्तीसाठी पात्र राहतील. तथापि, ही तरतूद मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारार्थी आणि अर्जुन पुरस्कारार्थी खेळाडूंबाबत लागू राहणार नाही. संबंधित ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये कोणते खेळ समाविष्ट करावयाचे अथवा वगळायचे याबाबत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती साधारण ७-८ वर्षे आधी निर्णय घेते. त्यामुळे खेळाडूने कोणत्याही पात्र स्पर्धेत त्या खेळात विहित अर्हता प्राप्त केली असेल, त्याच्या अगोदर झालेली एका ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा अथवा त्यानंतरची एक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा यापैकी कोणत्याही एका ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सदर खेळ समाविष्ट असणे आवश्यक राहिल.

उदा:- सन २०२२ या वर्षात आयोजित पात्र क्रीडा स्पर्धेत विहित क्रीडा अर्हता प्राप्त केलेल्या खेळाडूंची थेट नियुक्ती करण्यासंदर्भात, सन २०२०/२०२४ यापैकी कोणत्याही ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत आयोजित झालेले/होत असलेले खेळ पात्र राहतील.

३. दिनांक ०९/०७/२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्र.४ - थेट नियुक्तीसाठी पात्र खेळ व अनुषंगिक बाबी मधील अ.क्र.३ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे -

अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडू ज्या क्रीडा स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे थेट नियुक्तीकरिता अर्ज करेल, सदर क्रीडा स्पर्धेत तो सांघिक स्पर्धेमध्ये सहभागी झाला असेल, त्यामध्ये किमान ८ देशांचा/संघाचा सहभाग आवश्यक राहील आणि वैयक्तिक स्पर्धेमध्ये सहभागी झाला असेल, त्यामध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात/संबंधित वजनी गटात किमान ८ खेळाडूंचा सहभाग आवश्यक राहील. सदर किमान सहभागाची अट ही ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमधील पदक विजेते खेळाडू यांचे प्रकरणी आवश्यक असणार नाही.

४. दिनांक ०९/०७/२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्र.१७ - खेळाडूंच्या थेट नियुक्तीसाठीची पदे लोकसेवा आयोगाच्या कक्षबाहेर असणे व या पदांना आरक्षण लागू नसणे यामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे -

अ) सदर पदे केवळ खेळाडूंच्या थेट नियुक्तीसाठी निर्माण करावयाची असून अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंची नियुक्ती त्यांच्या क्रीडा स्पर्धेमधील कामगिरीच्या आधारे होणार आहे. त्यामुळे सदर पदांपैकी गट-अ व गट-ब (राजपत्रित) संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून वगळण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहमती दिली असून सदर पदे वगळण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाद्वारे पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

ब) खेळाडू हा सामाजिक प्रवर्ग नसल्याने खेळाडूंच्या थेट नियुक्तीकरिता क्रीडा विभागात नव्याने निर्माण केलेली पदे आरक्षणातून वगळण्यात येत आहेत.

क) खेळाडूंना क्रीडा विभागात थेट नियुक्तीनंतर, त्यांच्या विनंतीनुसार अन्य प्रशासकीय विभागात समायोजन करताना खालील कार्यवाही करण्यात यावी:-

१) अन्य प्रशासकीय विभागात समायोजित करावयाचा खेळाडू अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / विमुक्त जाती-भटक्या जमाती / इतर मागासवर्ग / सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (आदुघ) या प्रवर्गातील असेल व समायोजनाकरीता संबंधित प्रशासकीय विभागात त्याच्याशी संबंधित मागास प्रवर्गात रिक्त पद असेल तसेच सदर खेळाडूकडे त्याच्या/तिच्या प्रवर्गाचे / आदुघचे जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र/नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र असेल तर अशा खेळाडूला संबंधित मागास प्रवर्गात/आदुघमध्ये समायोजित करण्यात यावे. मात्र, संबंधित खेळाडूकडे असे प्रमाणपत्र नसल्यास त्याला/तिला खुला प्रवर्गातील पदावर समायोजित करण्यात यावे.

२) संबंधित खेळाडू उपरोक्त मागास प्रवर्गातील असेल / आदुघ मधील असेल, तथापि त्याच्याशी / तिच्याशी संबंधित प्रवर्गामध्ये / आदुघमधून समायोजन करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागात पद उपलब्ध नसेल तर त्याला / तिला खुल्या प्रवर्गातील पदावर समायोजित करण्यात यावे.

३) मागास प्रवर्गातील / आदुघ मधील खेळाडूंना खुल्या प्रवर्गातील रिक्त पदावर समायोजित करण्यात आल्यास अशा खेळाडूंना भविष्यात त्यांच्याशी संबंधित मागास प्रवर्गाचे / आदुघचे सेवाविषयक लाभ घ्यावयाचे असल्यास त्यांना त्यांच्याशी संबंधित

मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र / नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल.

५. दिनांक ०९/०७/२०२४ रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट १ मधील मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी (प्रशिक्षण) (गट - अ) पदासाठी आवश्यक क्रीडा अर्हतेच्या तक्त्यामध्ये अ.क्र.५ येथे खालील तरतुद अंतर्भूत करण्यात येत आहे -

	पात्र स्पर्धा	खेळविषयक अर्हता
५	मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारार्थी खेळाडू	

सदर शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या दिनांक २३/०९/२०२४ रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०९२५१७५६१९८५२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सुनिल हंजे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत-

१. मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव, मुंबई,
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. मा.उपमुख्यमंत्री (गृह) यांचे खाजगी सचिव,
४. मा.उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे खाजगी सचिव,
५. मा.मंत्री (क्रीडा व युवक कल्याण) यांचे खाजगी सचिव,
६. मा.विधानसभा अध्यक्ष/उपाध्यक्ष यांचे खाजगी सचिव,
७. मा.विधान परिषद सभापती/उप सभापती यांचे खाजगी सचिव,
८. सर्व विधानसभा/विधान परिषद सदस्य,
९. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई,
- १०.अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ११.अपर मुख्य सचिव (क्रीडा), मंत्रालय, मुंबई,
- १२.सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- १३.सामान्य प्रशासन विभाग (कार्या-१६-ब), मंत्रालय, मुंबई,
- १४.सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई,
- १५.आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे,
- १६.महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर,
- १७.महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर,
- १८.सर्व विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवकसेवा (संचालनालयामार्फत)
- १९.सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी (संचालनालयामार्फत)
- २०.निवड नस्ती (क्रीयुसे-२).